

November 04, 2023

To, **BSE Limited,**1st Floor, New Trading Wing,
Rotunda Bldg, P.J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Dear Sir/Madam,

Scrip Code No.: 531859

Sub: Submission of newspaper copies of publication of Extract of statement of unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2023.

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company has published Extract of statement of un-audited financial results for the quarter and half year ended September 30, 2023, which have been published in 'Business Standard' (all India Edition) in English Language & in 'Navakal' (Maharashtra Edition) in Marathi Language dated November 04, 2023.

Please find attached the copies of the aforesaid advertisement.

Kindly take the same on your record.


Thanking you,

Yours faithfully,

For Oriental Rail Infrastructure Limited

Hardik Chandra Company Secretary

Encl.: as above





MAHAGENCO

E-TENDER NOTICE

Tender Specification No CE(C) - III. /H.O/Providing and applying painting for various offices, residence quarters of MSPGCL, Mumbai. / Rfx.NO. 3000042955. The office of CE(C)-III, MSPGCL, and Prakashgad Mumbai is inviting tender Providing and applying painting for various offices, residence quarters of MSPGCL, Mumbai,

Sale start date: - 31.10.2023	Sale closed date:- 19.11.2023
from 11.00 AM	up to 17.00 PM.
Submission Date :- 20.11.2023	Tender Purchase:-
up to 17.00 PM.	Amt Rs. 590/-
and the second s	

Kindly see the company's website https://eprocurement.mahagenco.in. Fo detailed tender notice

Contact Superintending Engineer (c), O/o Chief Engineer (Civil) -III, M.S.P.G Co. Ltd., Mumbai Fax: (022)26581469 Tel.No. 022-26474211 extn. 2590

BIL INFRATECH LIMITED - IN LIQUIDATION Regd. Off.: 37/2, Chinar Park, New Town, Rajarhat Main Road, P.O.: Hatiara, Kolkata, 700157, West Bengal

E-Auction

Sale of Corporate Debtor as a Going Concern and Sale of certain Assets on standalone basis under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 30th November, 2023 at 11:00 AM to 02:00 PM (With unlimited extension of 10 minutes each)

Sale Notice

Notice is hereby given for Sale of "M/s BIL Infratech Ltd- In Liquidation (Corporate Debtor) as a Going Concern and Sale of certain Assets on Standalone Basis forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble NCLT Kolkata Bench under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and the regulations made thereunder.

Assets	Reserve Price (Rs. in Crores)	EMD Amount (Rs. in Crores)
LOT-1 Sale of Corporate Debtor as a Going Concern along with all assets including Securities & Financial Assets (Excluding investment made in 9% Non-Cumulative Redeemable Preference Shares and cash/ Bank balance over and above Rs 25.00 Lakh)	Rs 7.29	Rs 0.72
LOT-2 9% Non- Cumulative Redeemable Preference Shares	Rs 16.20	Rs 1.62

The sale shall be subject to the Terms and Conditions prescribed in the "E-Auction Process Information Document" available at https://nclt.auctiontiger.net and https://bilinfratech.com/ and to the following conditions

- . It is clarified that, this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. Liquidator of M/s BIL Infratech Limited reserves the right to suspend/abandon/cancel/extend or modify process terms and/or reject or disqualify any prospective bidder/bid/offer at any stage of the e-auction process without assigning any
- reason and without any liability.

 E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" and "NO RECOURSE BASIS" through approved service provider, M/s. e-
- Procurement Technologies Limited (Auction Tiger) https://nclt.auctiontiger.net.

 The last date for submission of Eligibility documents and Refundable Deposit as mentioned in the Process Documents is 18th November, 2023. Inspection Date- 19th November, 2023 to 25th November, 2023. The Bid Documents details and EMD payment details should reach the office of the Liquidator physically or by E-mail at the address given below by 06:00 PM on 27th November, 2023. . Any modification in timelines and/or in the "e-auction process information document
- including terms and conditions will be notified in the website of the Corporate Debtor i.e
- https://bilinfratech.com,
 For any query, contact Mr. Subodh Kumar Agrawal, mob- 9830022848, mail id-cirp.bilinfra@gmail.com or Contact: Mr. Praveen Kumar Thevar 9722778828 079 6813 6854/55/51; Email ID: praveen.thevar@auctiontiger.net. Subodh Kumar Agrawa

Date: 03.11.2023

BIL Infratech Limited- In Liquidation IBBI Regn No.: IBBI/IPA-001/IP-P00087/2017-18/10183 AFA Valid till 27/11/2023

1. Ganesh Chandra Avenue, 3rd Floor, Room No-301, Kolkata-700013

TTK HEALTHCARE LIMITED

CIN: L24231TN1958PLC003647 | Website: www.ttkhealthcare.com

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

E-mail: investorcare@ttkhealthcare.com | Tel: 044 28116106 | Fax: 044 28116387 **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS**

SI.	Particulars	For the Quarter ended			For the Half	For the Year ended	
No.	Faiticulais	(30/09/2023)	(30/06/2023)	(30/09/2022)	(30/09/2023)	(30/09/2022)	(30/03/2023)
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total income from Operations	18,576.68	20,212.35	16,979.18	38,789.03	37,348.41	73,618.23
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	2,155.57	2,063.86	1,093.59	4,219.43	79,509.04	83,807.48
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	2,155.57	2,063.86	1,093.59	4,219.43	79,509.04	83,807.48
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	1,600.94	1,566.91	991.31	3,167.55	61,077.40	63,971.29
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	1,651.39	1,659.07	1,199.46	3,310.46	61,284.47	63,788.30
6.	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	1,413.03	1,413.03	1,413.03	1,413.03	1,413.03	1,413.03
7.	Other Equity as per Balance Sheet of previous accounting year (excluding Revaluation Reserve)	-	-	-		-	93,483.95
8.	Earnings per share (of Rs.10/- each) (for Continuing and Discontinued operations)						

- Notes:
 (1) The above is an extract of the detailed Statement of Unaudited Financial Results for the Second Quarter and Half-year ended 30th Septembe 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- (2) The full financial results for the Second Quarter and Half-year ended 30th September, 2023 are available on the website of BSE Limite (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and also on the website of the Compan
- The above financial results for the Second Quarter and Half-year ended 30th September, 2023 in respect of TTK Healthcare Limited (the Company) have been reviewed by the Audit Committee at its meeting held on 2nd November, 2023 and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 3rd November, 2023 at the Registered Office of the Company, also with the provision of Video Conferencing
- (4) The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results in terms of Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- (5) (a) Profit from Discontinued Operations (pertaining to previous year) (I) Gain on sale of undertaking:
 - During the First Quarter of FY 2022-23, the necessary formalities for transfer of the Human Pharma Division (Undertaking) of the Compa were completed and the division stood transferred as a going concern on slump sale basis, for a consideration of Rs.80,500 lakhs (final consideration of Rs.80,281.54 lakhs after working capital and other customary adjustments) to M/s.BSV Pharma Private Ltd (BSV) with effec
 - The consideration for the transfer was 74% cash (Rs.59.442.51 lakhs) and 26% in the form of equity of the buying entity. The terms of transfer also provided for purchase of the aforesaid 26% Equity Shares held by the Company in BSV, by M/s Bharat Serums and Vaccines Limited or its nominees, after they obtain necessary regulatory clearances at the issue price
 - During the third quarter of FY 2022-23, the above shares were transferred to M/s Bharat Serums and Vaccines Limited and the consideral of Rs. 20.839.03 lakhs for the shares was received by the Company.
 - The gain on sale of this Undertaking amounted to Rs.76.429.45 lakhs (after providing for Rs.1.500.00 lakhs towards contingencies of which Company had incurred expenses amounting to Rs.266.58 lakhs till 31st March, 2023).

The total income of Human Pharma Division up to the date of sale (i.e.) 9th May, 2022 was Rs.2,240.57 lakhs (including reversal of provision

- (ii) Profit from Human Pharma Division Operations:
- made towards damaged / expired stock returns in the earlier years amounting to Rs.1,132.29 lakhs which was no longer required) and its total expenses were Rs.1,026.10 lakhs resulting in a net profit of Rs.1,214.47 lakhs.
- (b) Tax expense of Discontinued Operations (pertaining to previous year) The tax expense on sale of Human Pharma Division was Rs.17,835.48 lakhs (i.e. Long Term Capital Gain tax expense on the above transfer
- amounting to Rs.17,769.26 lakhs and Deferred Tax expenses of Rs.66.22 lakhs). The tax expense on the profit for the year ended 31st March, 2023 from the operations of Human Pharma Division was Rs. 303.94, Lakhs Implementation of the Code of Social Security 2020, which is likely to impact the contributions by the Company towards Provident Fund, Gratuity and other related areas has been deferred by the Government beyond 1st April, 2021. However, the Company based on the initial assessment made a provision for Rs.350 Lakhs in the Fourth Quarter of FY 2020-21 and proposes to take further appropriate action after the Rules are made
- The previous period's / year's figures have been regrouped and reclassified, wherever necessary to conform to the current period's / year presentation For TTK Healthcare Limited

Place : Chennai T T RAGHUNATHAN Date: November 03, 2023

POOJA

Pooja Entertainment And Films Limited CIN No.: L99999MH1986PLC040559

Registered Office: POOJA HOUSE, 1st FLOOR, CTS NO. 892-893, OPP. J .W. MARRIOTT HOTEL, JUHU TARA ROAD, JUHU, MUMBAI - 400049. Phone: 022-26121613/14, Fax: 022-26631275, Website: www.poojaentertainmentandfilms.com, Email: investor@poojaentertainmentandfilms.in

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30[™] SEPTEMBER, 2023 (Rs .In Lakhs)

			STANDA	LONE			CONSOLIDATED					
PARTICULARS	Quarter Ended		Half Yea	Half Year Ended Year Ended		Quarter Ended			Half Year Ended		Year Ended	
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1. Revenue :												
a) Revenue from Operations	1,463.59	1,464.98	959.00	2,928.57	1,749.66	4,041.63	1,464.27	1,569.24	995.43	3,033.51	2,304.12	4,662.27
2. Profit/(Loss) before tax	82.30	96.55	54.44	178.85	281.33	295.17	55.82	173.70	55.50	229.52	283.11	305.06
3. Profit/(Loss) after Tax	58.07	76.08	43.45	134.15	210.91	276.87	31.59	153.23	44.51	184.82	212.69	286.76
4 . Total Comprehensive Income for the period	58.07	76.08	43.45	134.15	210.91	276.87	39.34	152.61	64.72	191.95	255.25	333.23
5. Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10/- per share)	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32	453.32
6. Other Equity (Excluding Revaluation Reserves)						3,334.74						3,786.83
7. Earnings per share (EPS) of Rs.10/-each (not annualised)												
- Basic Rs.	1.28	1.68	0.96	2.96	4.65	6.11	0.70	3.38	0.98	4.08	4.69	6.33
- Diluted Rs.	1.28	1.68	0.96	2.96	4.65	6.11	0.70	3.38	0.98	4.08	4.69	6.33

- 1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarter and half year ended Financial Results are available on the Stock Exchange Website www.bseindia.com and on Company's website www.poojaentertainmentandfilms.in.
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 03rd November, 2023.

For Pooja Entertainment and Films Limited Deepshikha Deshmukh

Director DIN No.: 02146210

(Rs. in Lakhs)



Place: Mumbai

Date: 03-11-2023

ELCID INVESTMENTS LIMITED

CIN: L65990MH1981PLC025770

Regd. Office:414, Shah Nahar (Worli) Industrial Estate, B-Wing, Dr. E. Moses Rd, Worli, Mumbai - 400 018. Tel. No.: 022-6662 5602, 6662 5604; Fax: 022-6662 5605 E-mail: vakilgroup@gmail.com website: www.elcidinvestments.com

EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER 2023

			STANDALON	E	CONSOLIDATED			
Sr.	Particulars Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Half year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Half year Ended	
No.	Faiticulais	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	
1	Total Income from Operations	1,581.05	1,689.21	9,825.62	2,323.06	3,160.36	15,095.54	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items#)	1,511.81	1,550.12	9,739.54	2,201.70	3,000.35	14,951.27	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	1,511.81	1,550.12	9,739.54	2,201.70	3,000.35	14,951.27	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items#)	1,134.80	1,165.20	7,388.19	1,556.40	2,229.75	11,297.09	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	(52,194.69)	1,72,824.03	1,13,278.53	(74,932.56)	2,48,275.08	1,63,194.54	
6	Equity Share Capital	20.00	20.00	20.00	20.00	20.00	20.00	
7	Basic and Diluted Earnings Per Share of Rs.10/-each (not annualised)	567.40	582.60	3,694.09	778.20	1,114.88	5,648.54	

Notes: 1. The above is an extract of the detailed format of the statement of Standalone and consolidated Financial results filed with the stock exchange under regulation 33 of SEBI (Listing & other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the statement of Standalone and consolidated financial results are available on www.bseindia.com & www.elcidinvestments.com

For ELCID INVESTMENTS LIMITED

By Order of the Board of Directors

Varun Vakil Place: Mumbai Director Date: 3rd November, 2023. DIN: 01880759

Oriental Rail Infrastructure Limited (Formerly known as Oriental Veneer Products Limited)
CIN: 1.35100MH1991PLC060686
Regd. Office: Village Aghai, via Kalyan Railway Station, Thane- 421 301
Tel No.: 022-61389400; Fax No.: 022-61389401
E-mail: compliance@orientalrail.co.in; Website: www.orientalrail.com



(Rs. in Lakhs except EPS

audited Consolidated Financial Results for the quarter and half year en extract of Statement of Un

r.	Particulars		Quarter ende	d	Half yea	Year ended	
0.	r di tiouldio	30-09-2023	30-06-2023	30-09-2022	30-09-2023	30-09-2022	31-03-2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	Revenue from Operations	11476.91	9281.15	5829.1	20,758.06	9,847.03	32,512.83
<u>.</u>	Net Profit/ (Loss) for the period (before tax,	972.53	676.83	757.78	1,649.36	1,278.83	428.81
	Exceptional and/or Extraordinary items)						
	Net Profit/ (Loss) for the period before tax	972.53	676.83	757.78	1,649.36	1,278.83	428.81
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
П	Net Profit/ (Loss) for the period after tax	768.88	543.67	549.52	1,312.55	921.92	318.72
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
	Total Comprenhensive Income for the period	768.88	543.67	549.52	1,312.55	921.92	318.72
	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)						
	and other Comprehensive Income (after Tax)]						
	Paid-up Equity share capital	539.03	539.03	539.03	539.03	539.03	539.03
	Other equity	-	-	-	-	-	10,230.87
	Earnings Per Share (Face Value Rs. 1/- each)						
	Basic:	1.43	1.01	1.02	2.44	1.71	0.59
	Diluted:	1.43	1.01	1.02	2.44	1.71	0.59
he	Financial Results on standalone basis are us under						(Rs. in Lakhs)
r.	Particulars		Quarter ende	ed	Half yea	Year ended	
0.	r di ticulai s	30-09-2023	30-06-2023	30-09-2022	30-09-2023	30-09-2022	31-03-2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	Revenue from Operations	4,460.60					
	Net Profit/ (Loss) for the period before tax	393.39	239.05	683.62	632.44	1,154.31	317.52
	(after Exceptional and/or Extraordinary items)				100.00		
i.	Net Profit/ (Loss) for the period after tax	290.34	178.89	509.58	469.23	861.63	230.08

Notes.

1. The above financial results have been reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors in its meeting held on November 03, 2023. The Statutory Auditors have carried out a Limited Review of the above financial results.

2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 filed with

(after Exceptional and/or Extraordinary items)

the Stock Exchages under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 are available on the Stock Exchange website www.orientalrail.com/
The Company mainly operates in one segment namely "Indian Railway Products" and hence segment details are not required to be published.

Previous period/year figures have been recast/re-grouped to confirm to the current period's/year's presentation

For and on behalf of Board of Director of Oriental Rail Infrastructure Limited

Karim N. Mithiborwala Managing Director Date: November 03, 2023

AYOKI MERCANTILE LIMITED

nent of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2023 (₹ in Lak

CIN: L17120MH1985PLC034972

Registered Office: Laxmi Commercial Centre, Room No.405, 4th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400 028, Maharashtra

Corporate Office: 11, Windward Business Park, Opp. Aadicura Hospital, Jetalpura Road, Vadodara, Gujarat - 390 007,

Corporate Office Contact Details: +91 6359158825, Website: www.ayokimerchantile.com | Email: ayoki1985@gmail.com

ı			QUARTER ENDED		HALF YEA	YEAR ENDED		
	SI. No.	Particulars	30-09-2023 (Unaudited)	30-06-2023 (Unaudited)	30-09-2022 (Unaudited)	30-09-2023 (Unaudited)	30-09-2022 (Unaudited)	31-03-2023 (Audited)
	1. 2.	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or	4.000 (6.609)	7.460 3.401	3.500 0.560	11.460 (3.208)	7.500 (1.580)	13.650 (2.880)
	3.	Extraordinary Items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional	(6.609)	3.401	0.560	(3.208)	(1.580)	(2.880)
	4.	and / or Extraordinary Items#) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional	(6.609)	(0.263)	0.560	(6.872)	(1.580)	(3.100)
	5.	and / or Extraordinary Items#) Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other	(6.609)	(0.263)	0.560	(6.872)	(1.580)	(3.100)
	6. 7.	Comprehensive Income (after tax) Paid up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve)	24.500 0.000	24.500 0.000	24.500 0.000	24.500 0.000	24.500 0.000	24.500 0.000
	8.	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic :	(2.697)	(0.107)	0.229	(2.805)	(0.645)	(1.265)
I	L	Diluted :	(2.697)	(0.107)	0.229	(2.805)	(0.645)	(1.265)
1	Not	tes:						

Place: Mumbai

1. The Statement of Unaudited Financial Result for the Quarter and Half Year ended 30th September, 2023 have been reviewed by th

Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 03.11.2023.

These Financial Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under Section 133 of the Company Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and requirement of Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

t. The previous period figures have been regrouped/reclassified wherever required to conform to the current year's presentation

4. The Statutory Auditors of the Company have carried out a "Limited Review Report" of the above results as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015. There are no qualifications in the audit report. 5. Based on the guiding principles given in Ind AS-108 on 'Operating Segments', the Company's business activity fall within a single

pperating segment namely consultancy and other services.

. No investor complaints remain pending at the quarter ended on 30th September, 2023. . During the period under review, there has been a change in the Company's management, effective as of 11.08.2023.

8. The above Financial Results are also available on the Company's website www.ayokimerchantile.com and BSE Limited's websit ww.bseindia.com

FOR AND ON BEHALF OF BOARD FOR AND ON BEHALF OF BOARD AYOKI MERCHANTILE LIMITED SD/-MITTAL PATEL CFO SD/-GAURAV GUPTE Place : Vadodara Date : 03.11.2023 MANAGING DIRECTOR (DIN: 06741475)

NATIONAL PEROXIDE LIMITED

Corporate Identity Number (CIN): L24299MH1954PLC009254 Registered Office: Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai-400001. **Email:** <u>secretarial@naperol.com</u> | **Website:** <u>www.naperol.com</u> **Phone**: 022-61010515

NOTICE OF THE 69TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

The Ministry of Corporate Affairs ('MCA') has vide its Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with Circular No. 14/2020 datec

NOTICE is hereby given that the Sixty-Ninth (69th) Annual General Meeting ('AGM') of National Peroxide Limited ('the Company') is don Tuesday Nevember 29, 2022, at 3,00 PM, (IST) through Means ('OAVM') to transact the businesses, as set out in the Notice of the AGM.

April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 dated May 5, 2022, Circular No 10/2022 dated December 28, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to as 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') vide its Master Circular dated July 11, 2023 read with SEBI Circular dated October 7, 2023 (collectively referred to as 'SEBI Circulars' permitted the holding of the AGM through VC / OAVM facility, without the physical presence of the Members at a common venue.

Accordingly, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and applicable rules made thereunder ('the Act'), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with MCA and SEBI Circulars, the AGM of the Company shall be held through VC / OAVM facility. The deemed venue for the AGM shall be the Registered Office of the

In accordance with aforesaid MCA and SEBI Circulars, the Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year ('FY') 2022-23 to all Members whose e-mail addresses are registered either with the Company or the respective Depository Participants ('DP's') of the Members.

The Notice of AGM along with Annual Report for the FY 2022-23 is available and can also be downloaded from the Company's website at www.naperol.com. The same is also available on the websites of M/s. National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com and the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com. Pursuant to Section 108 of the Act read with Bule 20 of the Companies (Management and Administration) Bules, 2014, as amended

from time to time. Regulation 44 of the Listing Regulations, Secretarial Standard - 2 issued by The Institute of Company Secretaries of India and MCA Circulars, the Company is providing to its Members the facilities of remote e-voting before the AGM and e-voting during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has engaged M/s. National Securities Depository Limited (*NSDL*) for facilitating remote e-voting, participation in the AGM through VC/OAVM and e-voting during the AGM. All the Members are hereby informed that:

- the businesses, as set out in the Notice of the AGM, may be transacted through remote e-voting or e-voting system during the AGM; the Cut-off Date for determining the eligibility to vote through remote e-voting or through e-voting system during the AGM is Tuesday, November 21, 2023;
- the remote e-voting shall commence on Saturday, November 25, 2023 (9:00 a.m. IST) and ends on Monday, November 27, 2023 (5:00 p.m. IST);
- the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The Members who have already cast their votes through remote e-voting prior to the AGM will have right to participate at the AGM but shall not entitled to cast their votes again on such resolution(s)
- A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the AGM Notice is sent through e-mail and holding shares as of the Cut-off Date i.e. Tuesday, November 21, 2023 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or to the Company at secretarial@naperol.com or Company's Registrar and Share Transfer Agents at rnt.helpdesk@linkintime.co.in However, if the Member is already registered with NSDL for remote e-voting then he / she can use his / her existing User ID and password for casting the vote. A person who becomes a Member after the abovementioned Cut-off date should treat this Notice
- vi. Individual shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the Cut-off Date i.e., Tuesday, November 21, 2023 may follow the steps mentioned in the Notice of the AGM under 'Procedure for remote e-voting and e-voting during AGM'.
- vii. The detailed procedure and manner for remote e-voting and e-voting during the AGM is given in the Notice of the AGM;
- viii. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, November 22, 2023 to Tuesday, November 28, 2023 (both days inclusive) for the purpose of determining eligibility of members entitled to dividend;
- ix. Mr. Nilesh Shah (Membership No. F-4554) and failing him Mr. Mahesh Darji (Membership No. F-7175) and failing him Ms. Hetal Shah (Membership No. F-8063) of M/s. Nilesh Shah & Associates, Practicing Company Secretaries, have been appointed as the Scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner.
- The Results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company at www.naperol.com and on NSDL's website at www.evoting.nsdl.com and the same shall be submitted to BSE Limited, where the shares of the Company are listed and can be accessed at www.bseindia.com; xi. In case of any queries relating to e-voting, Members may refer to the frequently asked questions (FAQs) for Shareholders and
- e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager NSDL, at evoting@nsdl.co.in. xii. In case of any further information / queries on the subject matter, please contact Company's Registrar and Share Transfer Agent.

E-mail ID rnt.helpdesk@linkintime.co.in)

For National Peroxide Limited

Arpit Maheshwari Place : Mumbai Date : November 3, 2023 **Company Secretary**

M/s. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (East), Mumbai - 400083 (Phone: +918108116767



।। न मे भक्त प्रणश्यति ।।

यंदाची दिवाळी विक्रमी आर्थिक उलाढालीची

दिवाळीच्या सणासुदीच्या काळात घरोघरी विशेष मिष्टान्नांचे बेत आखले जातात. या पाच दिवसांच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दीपोत्सवाचा आनंद व्यक्त होत असतो. परंतु ज्याला घरोघरी विशेष महत्त्व किंवा मागणी असते तो प्रकार म्हणजे दिवाळीचा फराळ, फटाके, आकाशकंदील, कपड्यांची खरेदी, सोने किंवा दागदागिन्यांची खरेदी, नवे घर, नवी जागा, नवी वाहने, यासाठी दिवाळीचा मुहर्त साधण्याची लगबगही पाहायला मिळते. या एका मुहुर्ताभोवती समाजातल्या वेगवेगळ्या वर्गातला आनंद नाचत असतो असेच म्हणावे लागेल. त्यानिमित्ताने होणारी आर्थिक उलाढाल लक्षात घेतली तर हा दीपोत्सव म्हणजे समाजातल्या जवळपास प्रत्येक घटकाला आर्थिकदृष्ट्या दिलासा देणारा किंवा हातभार लावणाराच ठरतो. संपूर्ण देशामध्ये थोड्याफार फरकाने दिवाळी साजरी होते. सलग पाच दिवस दीपोत्सवाचा हा आनंद अधिकाधिक सकारात्मक आणि विधायक पद्धतीने साजरा करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अनेक प्रकारच्या अडीअडचणी या पाच दिवसांसाठी बाजूला ठेवल्या जातात. समस्या किंवा एकूणच जगण्याविषयीची आव्हानेसुद्धा जाणीवपूर्वक या पाच दिवसात विस्मरणात जातात. गरिबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत आपापल्या कुवतीप्रमाणे हा सण साजरा करण्याचा प्रयत्न करतो. या काळात समाजातल्या जवळपास नव्वद टक्के लोकांना या ना त्या मार्गाने आर्थिक लाभ होत राहतो. मग नोकरदार किंवा पगारदार वर्गाला मिळणारा बोनस असेल. वेगवेगळे उद्योग किंवा व्यवसायांना विक्रीतुन होणारा लाभ असेल. कारण या काळातच अनेक गोष्टींच्या खरेदी-विक्रीला विशेषत्वाने जोर येत असतो. किंबहुना दिवाळीचे पर्व साधूनच लोक अधिकाधिक शुभसंकल्पही करतात आणि शुभशकुनाची ही संधी साधून अनेक गोष्टींचा श्रीगणेशा केला जात असता. ज्यामध्ये नव्या वास्तू, नवी वाहने, मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जातात. एवढेच नव्हे तर अगदी या काळातला शेअर बाजारसुद्धा तेजीमध्ये असतो. या काळात येणारे लक्ष्मीपूजन केवळ पूजनापुरते मर्यादित राहात नाही तर अनेकांना छोट्या मोठ्या प्रमाणात दिवाळी ही लक्ष्मी प्राप्ती करून देणारी असते.

सणाचे निमित्त आणि औचित्य

एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षणातून निघालेला निष्कर्ष जर लक्षात घेतला तर दिवाळीचे हा पाच दिवस म्हणजे सर्वार्थाने सर्वाधिक आर्थिक उलाढाल करणारे ठरतात. केवळ पाच दिवसांमध्ये संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीची किंवा वेगवेगळ्या व्यवहारातून जवळपास पाच लाख कोटींची उलाढाल घडून येते. इतक्या कमी काळात इतकी मोठी उलाढाल इतर कोणत्याही सणांमध्ये घडून येत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने लक्ष्मीची आराधनाच घडते. कदाचित याच एका प्रमुख उद्देशातून दिवाळीचा आनंद द्विगुणित होत असावा. भारत ही एकाअर्थी जगातली सर्वात मोठी बाजारपेठही मानली जाते. तिथे घडून येणारी ही सर्वात मोठी दिवाळीची आर्थिक उलाढाल महत्त्वपूर्ण घटना म्हणावी लागेल. इतक्या कमी कालावधीत असे विक्रमी आर्थिक व्यवहार हेदेखील जगातल्या या भारतीय बाजारपेठेचे तितकेच मोठे वैशिष्ट्य ठरते. अगदी देशामध्ये मुक्त आर्थिक धोरण आल्यानंतर परदेशी कंपन्यांचा भारतात मोठ्या संख्येने प्रवेश झाला आणि त्यांच्या उत्पादनांना याच सणासुदीच्या काळात मोठा उठावही मिळाला. अर्थात सगळ्याच कंपन्या या काही सामान्य ग्राहकाशी निगडीत वस्तूंचेच उत्पादन करतात असे नाही. परंतु साठ टक्ने उत्पादन हे थेट सामान्य ग्राहकांशी निगडीत असते हेदेखील नाकारून चालणार नाही, कारण या मोठ्या बाजारपेठेत असलेल्या ग्राहकांच्या नेमक्या गरजा काय आहेत हेदेखील आता सिद्ध झालेले आहे. एवढेच नव्हे तर तंत्रज्ञानाचा आणि सर्व प्रकारच्या माध्यमांचा उपयोग करून ग्राहकांना खरेदीसंबंधात नव्या सवयी लावण्यातही या कंपन्या यशस्वी झालेल्या आहेत, आणि म्हणूनच गेल्या पाच वर्षांपासून दीपोत्सवाच्या काळातली ऑनलाईन विक्री ही सर्वाधिक असते. याच खासगी सर्वेक्षणाच्या अंदाजाप्रमाणे यंदाच्या दीपोत्सवात नेहमीपेक्षा जास्त म्हणजे विक्रमी आर्थिक उलाढालीचे संकेत दिले गेले आहेत. याला दुजोरा देणारा प्रकार म्हणजे वर्षभरातल्या नफ्याचे गणित लक्षात घेऊन भारतात नोकरदार वर्गाला पुढच्या वर्षी जवळपास ९.८ म्हणजेच दहा टक्क्यांची पगारवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त झालेली आहे. सॅलरी बजेट प्लानिंग इंडिया रिपार्ट या नावाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात व्यक्त झालेला पगारवाढीचा अंदाज म्हणजेच वाढणाऱ्या नफ्याच्या प्रमाणावर झालेले शिक्कामोर्तब ठरते.

मोठ्या बाजारपेठेचे वैशिष्ट्य

कोरोना काळानंतर सगळ्या जगातील आर्थिक उलाढालीचा वेग मंदावला होता. परंतु गेल्या वर्षीपासून तो पुन्हा पूर्ववत होतो आहे. प्रामुख्याने ऑटोमोबाईल आणि रिअल इस्टेट इंडस्ट्री या दोन क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त उलाढाल घडून आलेली आहे. भारतात तर घरांच्या विक्रीला मोठा लगाम बसतो की, काय अशी भीती व्यक्त होत होती. परंतू गेल्या सहा महिन्यांत सगळ्या मोठ्या महानगरांमध्ये घरांच्या विक्रीमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे. दिवाळीच्या काळात त्यात आणखी मोठी भर पडेल. इलेक्ट्रीक वाहनांच्या नव्या बाजारामुळे वाहन उद्योग तेजीत आलेला आहे. एकूणच भारताचे उद्योग विश्व पूर्वीपेक्षा अधिक स्थिर होत असल्याने यंदाच्या दिवाळीतून त्याला आणखी नवी ऊर्जितावस्था प्राप्त होईल असेही अंदाज व्यक्त झालेले आहेत. छोट्या लघुउद्योगांपासून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांचा आढावा घेताना यंदाची दिवाळी एकूणच उलाढालीची ठरेल असाच त्याचा निष्कर्ष निघतो. म्हणजे ज्या दिवाळीकडे हिंदंचा एक प्रमुख सण म्हणून बिघतले जाते, पण तो पाच दिवसांचा सण विक्रमी आर्थिक व्यवहारांचे तितकेच मोठे निमित्त करतो हे नाकारून चालणार नाही. सणापुरते त्याचे महत्त्व मर्यादित नाही. उलट सणाचे हे साधारण निमित्त एका असाधारण अर्थव्यवहारांचे औचित्यही ठरते.

सुविचार

विलास कोळेकर

खंडाळा, रत्नागिरी. मोबा.९४२२४२०६११

पेरणी कधी करायची, कुठे करायची आणि कशाची करायची. हे पेरणाऱ्याला समजलं की. पेरणी वाया जात नाही. मग ती धान्याची असो, शब्दांची असो किंवा संस्कारांची असो.



शनिवार ४ नोव्हेंबर २०२३ शक १९४५ शोभननामसंवत्सर आश्विन कृष्ण सप्तमी

नक्षत्र : पुनर्वसू

रवी उदय- ०६-४१ रवी अस्त- १८-०३

-ः जन्मराशी :-००-०१ ते ०१-२२ मिथुन ०१-२३ ते २४-०० कर्क

क्रांतिवीर वास्देव बळवंत फडके जन्मदिन

मुद्रक, प्रकाशक **सौ. जयश्री रमाकांत खाडिलकर-पांडे** यांनी हे दैनिक नवाकाळ ऑफीस आणि नवाकाळ प्रेस करिता दांगट मीडिया प्रा.लि.. पत्ताः प्लॉट नं २२, दिघा एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीयल एरीया, विष्णू नगर, दिघा, नवी मुंबई -४००७०८ येथे छापून घेतले व नवाकाळ बिल्डिंग, १३ नवाकाळ पथ, खाडीलकर रोड, गिरगांव, मुंबई -४००००४ येथे प्रसिद्ध केले. संपादक : रोहित रमाकांत पांडे

संपर्क: संपादक विभाग: ८६५२२०१४४०.

जाहिरात विभाग : ८१०८११६४२३, ८१०८११६४२९,

छोट्या जाहिराती: ८४२२८१७४४५. वितरण विभाग : ९५९४९३६४४१ ई-मेल navakal.1923@gmail.com

'नवाकाळ ऑफिस व नवाकाळ प्रेस'चे प्रकाशन दैनिक 'नवाकाळ' आर.एन.आय.क्र.१८१४/५७

REGD. No. MH/MR/SOUTH-143/2012-14

स्थापना ७ मार्च १९२३/ फाल्गुन वद्य ५ शके १८४४

Printed and Published by Jayshree Ramakant Khadilkar-Pande On behalf of Navakal Office And Navakal Press. Printed at Dangat Media Pvt. Ltd., Address: Plot No.22, Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai 400 708. Published at Navakal Building, 13 Navakal Path, Khadilkar Road, Girgaum, Mumbai - 400 004.

Editor - Rohit Ramakant Pande



ग्रॅम, बटाटे - ४-५, देसी तूप -२ टी स्पून, काजू पावडर - २ चमचे, जिरे - १/२ टी स्पून, लाल मिरची पावडर (तिखट) - १/२ टी स्पून, आले बारीक चिरलेले - १ टी स्पून, टोमॅटो चिरलेला - १ (पर्यायी), हिरव्या मिरच्या कापलेल्या २, हिरवी कोथिंबीर चिरलेली - १ टी स्पून, सैंधव मीठ

चवीनुसार

कृती:- बटाटे कुकरमध्ये उकडा, उकडलेल्या बटाट्याच्या साली काढून त्यांचे छोटे तुकडे करा, मग एका भांड्यात दही घेऊन चांगले फेटा. त्या दह्यामध्ये लाल मिरची पावडर (तिखट), सैंधव मीठ, काजू पावडर टाकून चमच्याने ते चांगले मिसळा. हे मिश्रण बाजूला ठेवा. आता एका कढई (पॅन) मध्ये तूप टाकून मंद आचेवर ठेवा. तूप वितळल्यावर

जिऱ्याची फोडणी द्या. जिरे

तडकायला लागल्यावर त्यात

आल्याचे तुकडे टाका आणि

यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि टोमॅटो टाका आणि जवळजवळ दोन मिनिटे शिजवावे. मग तुकडे केलेले शिजलेले बटाटे या मिश्रणात टाका आणि एका मोठ्या लाकडी चमच्याने



चांगले मिसळा आता ही भाजी काही वेळ शिजू द्या. जेव्हा बटाटे थोडेसे लाल होतील. तेव्हा ते गॅसवरून उतरवा आणि त्यात दह्याचे मिश्रण टाका. आता पुन्हा एकदा गॅसवर ती कढई (पॅन) मंद आचेवर ठेवा आणि दोन मिनिटे शिजू द्या. भाजी जास्त पातळ हवी असल्यास आणखी पाणी टाकू शकता. आपली स्वादिष्ट दही बटाटा भाजी आता सर्व्ह करण्यास तयार आहे.

मुंबई । शनिवार ४ नोव्हेंबर, २०२३

अफगाणिस्तानचा नेदरलँडवर धमाकेदार विजय पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग आणखी खडतर

वर्ल्डकपमध्ये नेदरलँडचा अफगाणिस्तानने ७ गडी राखून पराभव करीत, विजयाचा चौकार मारला. त्याचबरोबर गुणतालिकेत पाकिस्तानला मागे ढकलून स्थान पटकावले. अफगाणिस्तानच्या विजयामुळे उपांत्य गाठण्याचा आणरवी मार्ग रवडतर बनला आहे. न्यूझीलंड बरोबरच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव तर त्यांचे उपांत्य फेरीचे स्वप्न भागणार आहे.

🔳 लरवनी

अफगाणिस्तानच्या विजयामुळे पाकिस्तान बरोबरच ऑस्ट्रेलियाचेही टेन्शन वाढले आहे. आज अफगाणिस्तानची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाजू भक्कम होत्या. त्यामुळे नेदरलँडला चमत्कार करण्याची संधीच मिळाली नाही. कर्णधार एड्वर्डसह नेदरलँडचे



मोठी धावसंख्या करता आली नाही

पहिल्याच ओव्हरच्या शेवटच्या चेंडवर रेहमानने बरेसीला १ धावेवर पायचित केले. त्यानंतर ओडावुड व अकेरमन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ७० धावांची भागीदारी केली. पण अकेरमन २९ धावांवर धावचित झाला. तर ओडोड सुद्धा ४२ धावांवर धावचित झाला. एंजेलब्रेटच याने नेदरलँडच्या डावाला आकार देत अर्धशतक झळकावले. पण तोही ५८ धावांवर धावचित झाला. नेदरलँडचे दुर्देव इथेच संपले नाही. कर्णधार एडवर्ड सुद्धा शून्यावर धावचित झाला.

त्यानंतर लीडे ३, झुल्फिकार ३, बीक २, मेरवे ११, मेकरण ४, आणि अजय दत्त नाबाद १० असे ७ फलंदाज केवळ ३४ धावांमध्ये बाद झाले आणि नेदरलँडचा डाव १७९ धावांत गडगडला. अफगाणिस्तानच्या नबीने २८ धावांमध्ये ३. तर अहमदने ३१ धावांमध्ये २ बळी घेतले. ४ फलंदाज धावचित झाल्याने अफगाणि गोलंदाजांचे काम हलके झाले. दरम्यान १८० धावांचे लक्ष ठेवून मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानला लागोपाठ २ धक्के बसले. सलामीवीर गुरबाजला बीकने २ धावांवर माघारी धाडले. तर जादरांचा मार्व्हेने २० धावांवर त्रिफळा उडवला, पण त्यानंतर रेहमत शहा व कर्णधार हसमतुल्ला शहीद यांनी ७४ धावांची भागीदारी करून डाव सावरला. दोघांनीही अर्धशतके झळकावली, पण रेहमत शाहचा झुल्फीकारने स्वतःच्याच गोलंदाजीवर ५२ धावांवर झेल घेतला. नंतर शाहिदी व उमरझई या नाबाद जोडीने ३१.३ षटकात संघाला विजय मिळवून दिला. शाहिदीने नाबाद ५६ तर उमरझईने नाबाद ३१ धावा केल्या. अशा तन्हेने अफगाणिस्तानने ३ बाद १८३ धावा करून नेदरलँडवर ७ गडी राखून

येत्या १५ नोव्हेंबरला पहिला सामना होणार आहे. या सामन्यापूर्वीच मुंबईतील हॉटेल रूमचे भाडे १३ ते ८० टक्क्यांनी वादले आहेत. तर कोलकात्यात १६ नोव्हेंबरला वर्ल्डकपचा

कोलकात्यातील रूमचे भाडे हे १० ते ६६ टक्क्यांनी वाढले आहेत. देशांतर्गत मुंबईतील ताज हॉटेल (सांताक्रुझ) १४ ते १५

नेपाळ १० वर्षांनी टी-२० साठी पात्र

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. नेपाळ क्रिकेट संघ टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विशेष म्हणजे, नेपाळ संघ तब्बल १० वर्षांनंतर टी-२० विश्वचषकात खेळताना दिसेल. यापूर्वी नेपाळ क्रिकेट संघाने २०१४ मध्ये टी-२० विश्वचषकासाठी क्रालिफाय केले होते. मात्र, संघाला खास प्रदर्शन करता आले नव्हते. नेपाळ संघ गट साखळी फेरीतून बाहेर पडलेला

जोकोविच पॅरिस मास्टरच्या दुसऱ्या फेरीत

🔳 पॅरिस

तब्बल २३ ग्रँडस्लॅम पटकावन टेनिस विश्वात अव्वल असलेल्या नुवाक जोकोविच याने पॅरिस मास्टर स्पर्धेत टॉमस एचेवेरी याचा पराभव करून दुसरी फेरी गाठली आहे. यंदा या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे जोकोविचला मोठा अडथळा कार्लोस अल्कारेज दुसऱ्या फेरीतच पराभूत झाल्याने जोकोविचचा विजेतेपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

य स्पर्धेत अल्कारेज प्रमाणेच मेदवेदेव याच्यासारख्या दिग्गजालाही धक्का बसला आहे. कार्लोस अल्कारेज याला दुसऱ्या फेरीत रोमन शफीउलने पराभूत करून या स्पर्धेत मोठा उलटफेर केला. तर मेदवेदेवला ग्रिगोर दिमित्री याने ६-३, ६-७, ७-६ अशा गुणांनी हरवले. हे दोन्ही दिग्गज बाद झाल्याने जोकोविच याच्या

समोर मोठे आव्हान नसेल.

निविदा क्र. CGM-IT/EMAIL/2023-24/019 निविदाशुल्क: रु. ५,९००/-(GST सह) इसारारक्कम: रु.३,२६,८६०/-

नोव्हेंबरदरम्यान एका रात्रीसाठी

१९,००० ते २०,००० हजार

रुपये आकारत आहे. तर बांद्रा

महावितरण



एका रूमचे भाडे २०,००० ते

२५,००० रुपये आकारत आहे.

ई-निविदा सूचना

सबस्क्रिप्शन आधारित एंटरप्राइझ ईमेल सोल्युशनचे. ३ वर्षांच्या कालावधीसाठी, पार्

निविदाकारांकडन, महावितरणतर्फे, ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या आहेत. संक्षिप्त कामाची व्याप्ती, पात्रता निकष, निविदापूर्व बैठक, VC लिंक, इत्यादी माहिती

www.mahadiscom.in येथे 'निविदा सूचना' मध्ये उपलब्ध आहे. निविदापूर्व

बैठक०८-११-२०२३ रोजी १५.०० वाजता (VC <u>https://meet.google</u>.

com/xqb-yzup-niw वर) होईल तर निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २४-११-

२०२३ रोजी १७.00 वाजेपर्यंत असेल.निविदापूर्व शंका emailtender@

mahadiscom.in वर ०७/११/२०२३पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

संपूर्ण'निविदा (Tender Document) महावितरणच्या ई-निविदा संकेत स्थळावर

ओरिएटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

(पूर्वीची ओरिएंटल वेनीर प्रोडक्ट्स लिमिटेड)

पुराचा जान्य हार्डिं चना वाज्य हार्डिंग हार्डिंग हार्डिंग के स्थानक मार्गे, ठाणे - ४२१ ३०१. सीआयएन: L35100MH1991PLC060686 नोंबणीकृत कार्यालय: गाव अघाई, कल्याण रेल्वे स्थानक मार्गे, ठाणे - ४२१ ३०१. एष्वनी क्र.: ०२२-६१३८९४००; फॅक्स क्र.: ०२२-६१३८९४०१ ईमेल: compliance@orientalrail.co.in वेबसाईट: www.orientalrail.coi

30-09-2023 30-08-2023 30-09-2022 30-09-2023 30-09-202 39-03-2023 अलेखापरिक्रित लेखापरिक्रिल अलेखापरिक्षित अलेखापरिश्रित 32,492.6 99.808.89 9,269.94 4.7.28.9 30.046.08 0.083.9 कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) 902-43 \$4.20 040.0 9,६४९.३६ 821.1 कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा /(तोटा 11.130 9,392.40 396.0 483.66 488.43 (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बाबीपश्चात कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न 9,392.44 9.9.9 396.05 11.130 483.60 (कालावधीकरिता नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट) ६ भरणा केलेले सम भाग भांडवल 438.03 439.03 438.03 438.03 438.03

ι	प्रति भाग उत्पन्न (दर्शनी किंमत रु. १/- प्रत्येकी)						
	मूळ सोम्यीकृत	9.83	9.09	9.02	२.४४	9.69	0.48
	सौम्यीकृत	9.83	9.09	٩.٥२	२.४४	9.69	0.48
स्वतं	नंत्र तत्त्वावरील वित्तीय निष्कर्ष खालील प्रमाणेः						
अ.		Ţ.	संपलेले त्रैमासिक	5	संपलेली	सहामाही	संपलेले वर्ष
अ. क्र.	। नप्रशास ।	30-08-5053	30-08-5053	30-08-5055	30-08-5053	30-08-5055	34-03-5053
ы,		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिश्रित
٩	कार्यातून महसूल	४,४६०.६०	३,५४७.६१	४,५९७.५३	4,001.39	38.990,0	9३,४५३.9२
2	कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) करपूर्व (अपवादात्मक आणि/ किंवा असामान्य बाबीपश्चात)	363'36	२३९.०५	£13.£2	£37.88	9,948.39	३१७.५२
3	कालावधीकरिता करपश्चात निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य बाबीपश्चात)	२९०.३४	93.300	५०१.५८	४६९.२३	ሪ ६٩.६३	२३०.०८

मंजरी देण्यात आली. वरील वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पनरावलोकन केले आहे.

ने पुरा क्यारा आला. चरात विराध निक्याच विधानक लिखाराकामा नेपादित पुरावलाकन करने आहे. वरील विवरण हे सेबी (सूचीबद्धता विषयेल आणि फ्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०९५ चा विनयमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्य दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या त्रैमारिक व सहामाहीकरिता वित्तीय निकर्षाच्या विस्तृत प्रारुपाचा सारांश आहे. दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या त्रैमारिक व सहामाहीकरिता वित्तीय निकर्षांचे विस्तृत प्रारुप स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.orientalrail.com वरही उपलब्ध आहे. कंपनी मुख्यत्वे "भारतीय रेक उत्पादने" या एकमेव विभागात कार्यरत आहे आणि म्हणून विभागीय तपशील प्रसिद्ध करणे आवश्यक नाही. वर्तमान कालावधी/वर्षांच्या सावरीकरणाची पुष्टी करण्याकरिता मागील कालावधी/वर्षांची आकडेवारी नव्या स्वरुपात / पुनर्गठित करण्यात आले आहेत. **ओरिएंटल रेल इन्फास्ट्रक्चर लिमिटेडच्या संचालक गंडळाच्या** वतीने आणि त्यांच्या करित

विकाण: मुंबई विनांक: ०३ नोव्हेंबर, २०२३

मे. आशापुरा गार्मेन्ट्स लिमिटेड (परिसमापनामध्ये) सीआयएन: U13101GJ1994PLC067515 ई-लिलाव विक्री सूचना

नाहारी आणि दिवानस्वोरी संकेत. २०१६ आणि त्याअंतर्गत विनियमन याअन्तरो सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, कॉर्पोरेट बॉडी <mark>मे. आशापुरा गार्मेन्ट्स लिमिटेड</mark>, नोंदणीकृत कार्यालय प्लॉट क्र. २, ब्लॉक सी, सेक्टर-१२ एस, अदानी पोर्ट्स आणि सेझ, मुंद्रा, गुजरात - ३७०४२१ गोई० कन्सर्न म्हणून (कॉर्पोरेट बॉडी), सेवा प्रदाता मे. ई-प्रोक्युअरमेन्ट टेक्नोलॉजीस लि. (ऑक्शन टायगर मार्फत वेबसाईट https://ncltauction.auctiontiger.net द्वारे ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल.

	गवाचा दिनांक आणि वेळ		०८ डिसेंबर, २०२३ रोजी दु. ३.०० वाजता				
ईए	मही सादरीकरणाकरिता	अंतिम दिनांक	०५ डिसेंबर, २०२३ रोजी दुं. ५.०० वाजता				
	णीचा दिनांक आणि वेळ		२७.११.२०२३ ते ०५.१२.२०२३				
पात्र	ता दस्तऐवजांचे सादरीव	ञ्ख	२०.११.२०२३ ते २५.११.२०२३				
अ. क्र.	वर्णन	लिलावाचा दिनांक आणि वेळ	राखीव किंमत	ईएमडी रक्कम	बोली विस्तारयोग्य मूल्य		
9	कॉर्पोरेट धनकोची गोईंग कन्सर्न म्हणून "जसे आहे जेथे आहे" तत्त्वावर त्यांच्या सर्व संपत्ती आणि दायित्वांसह विक्री	दि. ०८.१२.२०२३ रोजी, दु. ३.०० ते सायं. ५.०० प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह.	रू. ४८६७.९७ लाख	दि. ३०.११.२०२३ रोजी किंवा त्याआधी सायं. ५.०० पर्यंत रू. ४८६.७२ लाख	रु. २५.०० लाख		

विक्रीच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे . ई-लिलाव "जसे आहे जेथे आहेत, जसे आहे जे आहे, तेथे जे आहे आणि कोणत्याही आधाराशिवा तत्त्वावर" मान्यताप्राप्त सेवा प्रदाता मे. ई-प्रोक्युअरमेन्ट टेक्नोलॉजीस लिमिटेड (ऑक्शन टायगर

मार्फत (https://ncltauction.auctiontiger.net) द्वारे आयोजित करण्यात येईल नायम् (त्राष्ट्रि) नाम्ययाजा नाम्ययाजा स्वर्धाः स्वर्धाः स्वर्धाः स्वर्धाः स्वर्धाः स्वर्धाः स्वर्धाः स्वर्धाः संपत्तीवे त्रापशील, ऑनलाईन ई-विलाव बोली उर्ज, उद्घोषणा आणि हमी फॉर्म, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती समाविष्ट असलेले संपूर्ण ई-लिलाव प्रक्रिया प्रपत्र वेबसाईटः http://www.ncltauction.auctiontiger.net येथे उपलब्ध आहे आणि तुम्ही श्री. प्रवीणकुमार थेवर यांना +९१-९७२२७७८८२८ /०७९-६८१३६८५५/८५४/८०० ई-मेल: praveen.thevar@ auctiontiger.net, ncll@auctiontiger.net, आणि किया परिस्तामणक यांता त्यांचा ईसेल inp. ashapura@amail.com येथे किया मोबाईल +९१ ७९९०६-७२६४०/+९१ ९९१३५-९२९६५

. इच्छुक बोलीदाराद्वारे ईएमडी (परतावायोग्य) मे. आशापुरा गार्मेन्ट्स लिमिटेड (परिसमापनामध्ये यांच्या नावे डीमाण्ड झाफ्ट/पे ऑर्डर द्वारे देय आहे किंवा खाली उल्लेखिलेल्या खात्यांमध्ये जमा करावी

आशापुरा गार्मेन्ट्स लिमिटेड (परिसमापनामध्ये) खाते क्र. आयएफएसर्स ICIC0004260 आयसीआयसीआय बँक लि., झांझर्डा रोड शाखा, जुनागड बँकेचे नाव आणि खाते सीए मोहित बिपिनचंद्रा अदातिया परिसमापक - आशापुरा गार्मेन्ट्स लिमिटेढ

IBBI/IPA-001/IP-P-01966/2019-2020/13004 ४०६. बी एम स्क्वेअर २. एचढीएफसी बॅंकच्या वर. राजलक्ष्मी पार्क. मोतींबाग रोह, जुनागह, गुजरात, भारत - ३६२००९ ईमेलः <u>irp.ashapura@gmail.com</u>

MAHAGENCO

E-TENDER NOTICE

करीम एन. मिठीबोरवाल

Tender Specification No CE(C) - III. /H.O/Providing and applying painting for various offices, residence guarters of MSPGCL, Mumbai. / Rfx.NO. 3000042955. The office of CE(C)-III, MSPGCL, and Prakashgad Mumbai is inviting tender Providing and applying painting for various offices, residence quarters of MSPGCL. Mumbai

Sale start date: - 31.10.2023 Sale closed date: 19.11.2023 from 11.00 AM up to 17.00 PM. Submission Date: - 20.11.2023 Tender Purchase:up to 17.00 PM. Amt Rs. 590/-

Kindly see the company's website https://eprocurement.mahagenco.in. For detailed tender notice.

Contact Superintending Engineer (c), O/o Chief Engineer (Civil) -III, M.S.P.G. Co. Ltd., Mumbai Fax: (022)26581469 Tel.No. 022-26474211 extn. 2590

PUBLIC NOTICE

NELCO LIMITED

Registered Office: Plot No. EL 6, MIDC, TTC Industrial Area,
Electronics Zone, Mahape, Navi Mumbai, Maharashtra, 400710

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders applicants that the said shares have been transferred to IEPF as per

Any person who has a claim in respect of the said securities should odge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new

Name[s] of holder[s] [and jt. holder[s], if any]			Distinctive number[s]
Rasiklal Chimanlal Gandhi Yatin Rasiklal Gandhi Kalyani Yatin Gandhi	Equity Shares and Face Value 10/-	1950	14922064- 14924013

Place: Navi Mumbai Date: 4th November 2023 KALYANI YATIN GANDHI